

रसायन तंत्रज्ञान संस्था येथील प्रथम वर्ष अभियांत्रिकी (७ शाखा) या अभ्यासक्रमांचे ३०% प्रवेश अखिल भारतीय स्तरावरील (All India Quota) जागांसाठी केंद्रशासनातर्फे घेण्यात येणाऱ्या JEE (Main) संयुक्त प्रवेश प्रक्रीयेमधून करणेबाबत...

महाराष्ट्र शासन

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण-२०१६/प्र.क्र. २६९/तांशि-४

मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२

दिनांक : १५ जून, २०१६.

- वाचा :** १) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्र.टीईएम-२०१६/प्र.क्र.५३६/तांशि-४, दिनांक १५.०३.२०१६
- २) मा. कुलगुरु, रसायन तंत्रज्ञान संस्था यांचे पत्र क्रमांक व्ही.सी./जी.डी.यादव/३०५, दिनांक १८.०५.२०१६
- ३) संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्रमांक २अ/एडीएम/२०१६/६३८, दिनांक १९.०५.२०१६

**प्रस्तावना :**

शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून उपरोक्त संदर्भ १) येथील शासन निर्णयान्वये तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय/ अशासकीय अनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्हता, शर्ती व सामायिक प्रवेश परीक्षा व केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेचे नियम लागू करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सदर शासन निर्णयामध्ये नमूद Schedule -IV (For First Year of Under Graduate Degree Courses) मधील अनुक्रमांक २ मध्ये नमूद Institution of Chemical Technology, Mumbai या शासकिय अभिमत विद्यापीठातील अखिल भारतीय स्तरावरील (All India Seats) ३०% जागांसाठीचे प्रवेश हे केंद्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षेतील JEE (Main) गुणांच्या आधारे प्राध्यान्याने भरण्यास मान्यता देण्याची विनंती उपरोक्त संदर्भ २) येथील पत्रान्वये सदर अभिमत विद्यापीठाने शासनास केली होती. त्यास अनुसरून संचालक, तंत्र शिक्षण यांनी उपरोक्त संदर्भ ३) येथील पत्रान्वये शासनास प्रस्ताव सादर केला होता :-

रसायन तंत्रज्ञान संस्था या शैक्षणिक संस्थेस दिनांक १२ सप्टेंबर, २००८ रोजीच्या मानव संसाधन विकास मंत्रालय (MHRD) च्या अधिसूचनेन्वये विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला असून या संस्थेमधील संशोधन कार्य तसेच जागतिक व राष्ट्रीय पातळीवरील स्थान विचारात घेऊन महाराष्ट्र शासना कडून संस्थेस Elite Institute & Centre of Excellence व IIT, NIT व IIISc यांच्या समकक्ष दर्जा प्रदान करण्यात आला आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावरील NIRE-MHRD यांच्यामार्फत केल्या जाणाऱ्या मुल्यांकनामध्ये उच्चतम स्थान प्राप्त झालेली राज्य सरकारच्या अखत्यारीतील ही एकमेव संस्था आहे. त्यामुळे ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन सदर संस्थेतील अखिल भारतीय स्तरावरील (All India Seats) ३०% जागांसाठीचे प्रवेश हे केंद्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षेतील JEE (Main) गुणांच्या आधारे आधारे करण्यास व सदर कोट्यातील रिक्त राहिलेल्या जागांचे प्रवेश हे राज्य सामाईक प्रवेश परीक्षेतील

(MHT-CET) गुणानुक्रमांच्या आधारे राज्य शासनाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय :

वरील पार्श्वभूमी विचारात घेऊन शैक्षणिक वर्ष २०१६-१७ करिता रसायन तंत्रज्ञान संस्थेमधील प्रथम वर्ष अभियांत्रिकी (७ शाखा) या अभ्यासक्रमाच्या ७०% जागा या महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांसाठी MH-CET मार्फत व अखिल भारतीय स्तरावरील (All India Seats) ३०% जागांचे प्रवेश हे केंद्र शासनातर्फे राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षेतील JEE (Main) गुणांच्या आधारे करण्यास व या कोट्यातील रिक्त राहिलेल्या जागांचे प्रवेश हे राज्य सामाईक प्रवेश परीक्षेतील (MHT-CET) गुणानुक्रमांच्या आधारे राज्य शासनाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. तसेच शैक्षणिक वर्ष २०१७-१८ करिता सदरहू ३०% अखिल भारतीय स्तरावरील जागांबाबत आढावा घेऊन आवश्यकतेनुसार MHT-CET च्या परीक्षेतील गुणानुक्रमांच्या आधारे करण्याबाबत त्यावेळी योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०६१५१५५५१३५३०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

( म.मा.मोरवे )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. आयुक्त, राज्य सामायिक प्रवेश तथा सचिव, प्रवेश नियामक प्राधिकरण, बांद्रा (पुर्व), मुंबई.
२. संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
३. सर्व विभागीय सहसंचालक, तंत्र शिक्षण.
४. मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
५. मा. राज्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
७. संबंधित संस्था (संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे मार्फत)
८. निवड नस्ती-तांशि-४.